Hampi, Khajuraho on list for G20 culture track

NEW DELHI, OCTOBER 16

AS PART of India's G20 Presidency between December 2022 and November 2023, the Government is planning to host five key meetings focusing on the "culture track" at Khajuraho. Bhubaneswar, Hampi and Agra, The Indian Express has learnt.

These cities have been cho-

CHANGE OF NAME

I, **Asok Das Sarma S/o Apurba Das Sarma** R/O Flat No.203 Nanik's Ashtavinayak Ashirwad Apartmer behind TATA safeway Motors Mankapur, Nagpur, Maharashtra 440030 have changed my name from Asok Das Sarma to Ashok Das **Sharma** for all purposes via Affidavit Number 43827 dated 14/10/2022 before Notary by 14/10/2022and shall hereafter be known as **Ashok**

Also, hereby solemnly affirm and declare that both the names above ndicated i.e **Asok Das Sarma** 8 Ashok Das Sharma referring myse



sen mainly for well-known

monuments and UNESCO World

Heritage Sites such as Taj Mahal

and Agra Fort (UP), the Hindu

and Jain temples of Khajuraho

(Madhya Pradesh), the Konark

Sun Temple around 65 km from

Bhubaneswar (Odisha), and the

sites at Hampi (Karnataka). Agra

will host two of the five meet-

The Government had an-

nounced last month that there

ings, it is learnt.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. HRISHIKESH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. is the owner of the land described in the schedule hereunder. The said society/owner is negotiating with my client for the development of the said land and has assured my client that their title and/or right as owner to the said land is clear and marketable. Inspite of their assurances, if any person/s has/have any claim.

right in the nature of agreement, sale, lease, lien, mortgage possession or otherwise to and/or upon the said land described in the schedule hereunder and/or any part thereof are **required** to inform the same to the undersigned in writing with necessary documents within 15 days of the publication of this notice failing which my client shall complete the transaction without reference to such claim/s and the same if any shall be deemed to have been waived or abandoned. **SCHEDULE**

All the piece and parcel of land admeasuring 778.49 sq. mtrs. out of the land bearing C.T.S. no. 3223, Munjeri (Bibwewadi), Pune together with old structure standing thereon and situated within the limits of Pune Municipal Corporation and within the jurisdiction of Sub registrar, Haveli and bounded as follows By Plot no. 4 and Sr. no. 580/2A/2. On or towards **East**

By Audumbar Society.

On or towards **West** On or towards **North** On or towards South Date: 15/10/2022

By Sr. no. 580/2A/2. By Plot no. 7

SHIVANI SHINDE, ADVOCATE Office No. 504, 5th Floor, Ten Square, Lullanagar Pune 411040

(M) 7410078887, E-mail- legal@kuldeveedevelopers.com

PUBLIC NOTICE

Please take notice that Sanjeev Doshi and family ("my clients") are members of Rescon Manufacturing Co. Pvt. Ltd., a company incorporated under the Companies Act, 1913 having its registered address at 2nd Floor, Moray House, 226, S. V. Road, Bandra(West), Mumbai 400050 ("Rescon") together holding 21.63% shares of Rescon.

My clients have filed Company Petition No. 99/2020 ["said petition"] before the National Company Law Tribunal, Mumbai Bench for winding up of Rescon or in the alternative for relief from oppression and mismanagement and other reliefs and the same is pending.

Rescon has leasehold rights in a plot of land situated at 43/1, Karve Road (opposite SNDT Women's University). Pune 411038 ("said property") admeasuring around 1,00,000 square feet along with the structures standing thereon. The said property is also subject matter of the said petition pending before NCLT, Mumbai.

And as per the last interim order of the Hon'ble Court a stay has been ordered on alienating the rights of the property in anv manner.

Further, under the Articles of Association of Rescon ("AOA"), my clients have the first right/ pre-emption right to purchase the shares of Rescon from the other shareholders. Any sale/purchase of share/s of Rescon without notice to my clients with an opportunity to exercise their right of pre-emption would be illegal which please

In view of the above, my clients hereby give notice to the public at large, not to purchase any share in Rescon or deal with the said property in any manner, without notice to my clients. In spite of this Notice, if any transaction is done, the same shall be treated null and void.

Date: 14th October 2022, Place: Mumbai

muthööl

Sd/- Adv. Milan A Hebballi



For the culture track, a G20 Secretariat has been set up in the Ministry of Culture, which will hire a professional agency "for research, documentation and coordination work for the G20 work-stream of culture", according to records reviewed by The Indian Express. Besides the five

Commissioning/Testing and trial of

2) Bio Methane Potential System.

as per Agmark specification"

DIPR/ 4610 /TENDER/2022

also available in www.tenders.tn.gov.in

Certificate (DSC) of Class-II or Class-III



Five meetings include one at

meetings, around 250 cultural events will be held on the sidelines for delegates for the duration of the G20 presidency, offi-

VASANTDADA SUGAR INSTITUTE Manjari Bk, Tal. Haveli, Dist. Pune - 412307 Ph: 020-26902316 / 26902286 Fax : 020-26902244

TENDER NOTICE Sealed tender offers (in Prescribed Format) are invited from reputed

Firms/Suppliers/Manufacturers for Supply/Erection/Installation,

ICP-OES (Inclusive Coupled Plasma Optical Emission Spectroscopy).

The pre-bid meeting will be held on 31/10/2022 (03.00pm) at VS

Manjari Office, Last date of submission of tender form is 05/11/2022.

Vasantadada Sugar Institute reserves the right to accept or to reject any o

all tenders without assigning any reason thereof. For Detailed Tender form

TAMIL NADU CIVIL SUPPLIES CORPORATION

HEAD OFFICE: 12, THAMBUSAMY ROAD, KILPAUK, CHENNAI - 600010

Ph. No. (044) 26426773 Email id : tncsc.tn@nic.in CIN : U15137TN1972SGC006157

No : BS6/030585/2022 SHORT E - TENDER NOTICE Dated : 15.10.2022

Short E - Tender No : TNCSC/22-23/ET-36

Tamil Nadu Civil Supplies Corporation invites Online electronic tender fo

the "purchase of 20,000 Metric Tonnes of any one of dal namely

Tur dal (Split - Husked & Fatka) [Indigenous]/ Lentil locally known as

Canadian Yellow Lentil (Split-Husked & Laired No.2) / Lentil locally

known as Canadian Yellow Lentil (Whole - Husked & Laired No.2)

Complete short e-tender document can be viewed and downloaded

through https://www.mstcecommerce.com/eprochome/tncsc and

The bidders have to participate online bidding only with Digital Signature

For Registration and further details contact MSTC LIMITED

Phone: 25222842/25251910/25261005 e-Mail: mstcsro@mstcindia.co.in

Last Date and Time for Online Submission: Upto 11.00 A.M. on 25.10.2022

" சோதனை கடந்து சுதந்திரம் அடைந்தோம் சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்"

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Lachu Dharamdas Nandwani

and Ms. Padma Dharamdas Nandwani have negotiated to

sell/transfer to my clients the premises bearing Flat No. 606 (No.

6 as per Agreement), admeasuring 1700 sq. ft. built-up area i.e.

1420 sq. ft. carpet area, on the sixth floor, alongwith Parking Lo

No. 13, admeasuring 250 sq. ft. approx., in the building known as

Nalini Apartments of M/s. Nalini Co-operative Housing Society

Limited, situated at No. 2, Sholapur Road, bearing GLR S. No

460, within the limits of Pune Cantonment, District Pune and

holding five fully paid-up shares of Rs. 50/- each bearing

distinctive Nos. 176 to 180 (both inclusive) under Share

Any person/s having any claims by way of sale, mortgage, pre-

emption, lease, lien, gift easement, exchange, possession

inheritance, succession or otherwise howsoever in respect of

the same are required to intimate the same in writing to the

undersigned together with proof thereof within 10 days of

publication of this notice failing which my clients shall complete

the sale/transaction and all such claims, if any, shall be deemed

BHARAT M. PARWANI, Advocate

G11, Ashoka Pavillion, Ground floor, Dr. Ámbedkar Road, Pune 411 001 Ph.: 26114567/8, 26050990

to have been waived and/or abandoned.

This Notice dated this 15th day of October, 2022.

Certificate No. 36 and membership rights of the said society.

MANAGING DIRECTOR

& detailed Tender Notice please visit our website www.vsisugar.com.



Hampi in Karnataka. Express

SALUTE THE SOLDIER



Setting the cultural agenda

for the meetings, the records

state: "This presidency also pro-

vides a fantastic opportunity for

India to shape the global agenda

on culture across multiple work

streams and engagement areas.

These include: a) protection and

restitution of cultural property;

b) advancement of traditional

cultural practices for sustainable

living; c) promotion of cultural

and creative industries for liveli-

hood generation; and d) preser-

vation and dissemination of cul-

ture by leveraging technology."

Kutch, Kashmir and Goa had

been finalised as destinations

for various G20 meetings by the

Earlier, Siliguri, Rann of

Hav Sohan Singh, SM (21 Sep 1964-17 Oct 2004)

On this day we salute and pay homage to a gallant soldier who laid down his life for the Nation while protecting the Territorial Integrity of India, along the Line of Control in Jammu & Kashmir in finest traditions of the Indian Army May your Soul attain Moksha.

European Union.

Commanding Officer and All Ranks 3 GRENADIERS

THE BRAITHWAITE BURN AND JESSOP **CONSTRUCTION COMPANY LIMITED**

(A Government of India Enterprise)

Regd. Off.: 27, Rajendra Nath Mukherjee Road, Kolkata - 700 001
Phone No. (033) 2248-5841-44; Fax: (033) 2210-3961

E-mail: info.bbjconst@bbjconst.com; Website: www.bbjconst.com

NOTICE INVITING E-TENDER e-Tenders are invited, UNDER TWO-BID SYSTEM, from reputed Agency equired for Additional Coal Handling Plant (10MTPA) at Rajmahal OCP, Easter

e-Tender No.: eNIT/DGM(P-V)/2156/3137/MECON-B2B/30-2022 Dated 15-10-22; MD: Rs. 20,00,000/-; Cost of Tender Papers (non-refundable): Rs.10,000-

and/or <u>www.bbjconst.com</u> (**Tender ID: 2022_BBJC_718191_1**). Sealed e-Bids Two-Cover System) can be uploaded in the e-procurement portal up to 15:00 hrs, on or before 28-Oct-22 and the opening of e-Tenders (Technical Part) will be on 29-Oct-22 at 15:00 hrs. "Corrigendum", if any, would appear only on the BBJ's website & e-Procurement portal and shall not be published in any newspaper



CONCOR invites Open E-Tender single bids for the following work:

Open E-Tender No. PCCORP--DL-APCC(CCMT)/4/2021-CO Date: 17.10.2022 Open e-Tender (single bid mode) for selection of cargo Name of Work provider for CONCOR IB (Icebattery) containers Rs. 2,50,38,720/- (excluding GST) Rs. 2,50,000/-Period of Contract Three (03) years Pre Bid Meeting 20.10.2022 at 15:00 Hrs. at C-3 Mathura Road New Delhi-110076

Rs. 4,720/- Inclusive of all taxes and duties through e-payment From 17.10.2022 11:00 Hrs. to Date of Issue 30.10.2022 (up to 23:00 Hrs.) From 20.10.2022 23:59 Hrs. to Date & Time of Submission 31.10.2022 up to 11:00 Hrs

31.10.2022 at 15:30 Hrs

Validity of the Bids 120 days from the date of opening of tende For other details including eligibility criteria and tender document, please visit ou website www.concorindia.co.in or contact the undersigned. Amendments document can be downloaded from website www.tenderwizard.com/CCIL Executive Director (Distribution Logistics)

Ministry of Tourism, Officials said India's presidency will be used as an opportunity to push

taken on familiarisation tours.

Nigeria, Oman, Singapore, Spain

and UAE as guest countries. The

G20 is an intergovernmental fo-

rum comprising 19 countries -

Argentina, Australia, Brazil,

Canada, China, France, Germany,

India, Indonesia, Italy, Japan,

South Korea, Mexico, Russia,

Saudi Arabia, South Africa, Turkey, the UK, the US — and the



ANDHERI (EAST) BYPOLL

Rutuja Latke, wife of late Shiv Sena leader Ramesh Latke, with Aaditya Thackeray in Mumbai. File

MNS chief urges BJP not to contest; let Rutuja Latke win unopposed: Pawar

EXPRESS NEWS SERVICE MUMBAI, OCTOBER 16

MAHARASHTRA NAVANIRMAN Sena (MNS) chief Raj Thackeray on Sunday wrote to Deputy Chief Minister Devendra Fadnavis requesting the Bharatiya Janata Party (BJP) not to contest Andheri (East) bypoll against Rutuja Latke, wife of late Shiv Sena leader Ramesh Latke. Responding to his letter, Fadnavis said that he cannot take the decision alone and that the matter needs to be discussed at the senior level in the

Hours later, MLA Pratap Sarnaik of the Balasahebanchi Shiv Sena led by Eknath Shinde wrote to the Chief Minister, requesting him to not contest the bypoll against Rutuja Latke. Meanwhile, Nationalist

Congress Party (NCP) chief Sharad Pawar also appealed to the BJP to make the bypoll an unopposed contest by withdrawing its candidate. Addressing a press conference at his home, Silver Oak, on Sunday, Pawar said it didn't make any sense to hold the bypoll considering the tenure left on the seat is only for one-anda-half years. "It is better to let Rutuja (Latke) win unopposed. Contesting an election for the sake of 1.5 years is meaningless. It takes a heavy toll on all the candidates who contest assembly elections. It is better to avoid it this time," said Pawar.

Raj Thackeray's letter to Fadnavis comes a day after his meeting with Chief Minister Shinde. On Sunday morning. Mumbai unit president of the BJP Ashish Shelar too met him seeking support for party candidate Murji Patel in the byelection ne-

L Pallavee Dinesh

Dinesh Pandurang

Pune 411031 have

vide Affidavit No

63525/2022 dt

11/10/2022

residing at Bopkhel,

Chavan, spouse of No 15561786H Ex NK Chavan

changed my name from

Pallayee Dinesh Chayan

to Pallavi Dinesh Chavan

I have changed my name

Madhuri Milind Bhise as

I Lakshmi Narayan Mehta

15687701N CQMH Rajesh

15/05/1953 as per aff No

2252141941268500676163

I Kailash Devi mother of

Army No 15687701N

CQMH Rajesh Kumar

Mehta have changed my

date of birth 01/07/1958

to 01/01/1953 as per aff

2252141941268500676192

Hndu kumari W/O Army

No 15683780W HAV

Vimal Kumar have

changed my date of

birth 15/11/1986 to

dated 14/10/22

15/11/1989 as per aff No

2252141941268500676128

0090312880-2

dated 14/10/22.

father of Army No

Kumar Mehta have

changed my date of

birth 01/07/1953 to

dated 14/10/22.

per aff No P380 dated

Sangita Manohar

Shrikhandkar to

15/10/22.

0040636487-2

0090312876-5

0090312880-3

cessitated after the death of Ramesh Latke. Latke's wife Rutuja is contesting the election as a candidate from Shiv Sena (UBT).

"Late Ramesh Latke's wife Rutuia Latke is contesting the election after her husband's death. I have been a witness to Ramesh Latke's journey from a worker to MLA. His wife becom ing an MLA after his death would be a tribute to the departed soul. I request the BIP no to contest the by election and in stead, ensure that Rutuja Latke becomes the MLA. This will also be in accordance with Maharashtra's political culture, Raj Thackeray wrote in his letter to Fadnavis.

Acknowledging Thackeray's letter, Fadnavis said, "I alone cannot take decision in my party. We have filed the nomination and announcemen has come from above. We wil have to speak with our leader ship before giving reply to this letter. We will also have to discuss with our ally Balasahebanchi Shiv Sena. Only then can I comment on this."

chief Pawar said that considering the work Ramesh Latke had done as a corporator and a legis lator, it will only be appropriate to let his wife Rutuja win unopposed. "I would not have said this had it been three or four vears before the next assembly elections," he added.

Thanking Pawar, former Chief Minister Uddhav Thackeray said that the NCP chief has preserved the sanctity of Maharashtra's political culture with his appeal.

In a statement released after Pawar's press conference, Uddhav Thackeray said the politics of Maharashtra is based on

higher values and culture.

1, 15585148H NK(L) Babar

Avinash Tukaram S/O

Tukaram Babar R/O

Manegaon, Sangola, Solapur-413309 have

name Riya to Riya Avinash Babar vide

affidavit no

changed my daughter's

MAG/SR/06/10.10.2022.

at Sangola for Defence

My old name is Sarita

Changed to new name

as Sarita Kumari vide

Affidavit No 528/2022

My old name is Supriya

Changed to new name

No.533/2022 Dated

My old name is Vrushali

Changed to new name

Affidavit No 532/2022

PROPERTY

FOR SALE

OTHERS

READY 1/2/3/4BHK Flats

&Doctors Chambers at

Hajaripahad, Untkhana,

8888820901/2,7666883935

0080071217-2

Khamla, Bajaj Nagar,

Sakkardara, Gandhi

Jaitala, Dabha,

Builders-

Dated 14/10/2022.

as Vrushali Ghodke vide

Ajinkya Bhosale

as Supriva Vikram Joshi

Dated 14/10/2022

Saniay Antarkar

vide Affidavit

14/10/2022.

0050206051-

0090312878-6

0090312878-5

Advertise in EXPRESS CLASSIFIEDS

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram-695034, CIN NO – U65922KL2010PLC025624, Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051, Tel. No: 022-62728517, Authorised Officer Email ID: authorised officer ontact Person: - Sanjay Vaishy - 7977255521, Amit Shahane - 9764823779. & Pritam Waghmare - 9373211978

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of unde mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers

Sr. No.		Description of Mortgaged Property	Possession Type & Date	Total Outstanding Amount	Reserve Price (Rs.)	E.M.D. (Rs.)
	19100073756 Maheshkumar Gopaldas Udasi ROHIT MAHESH UDASI	Apartment No E34 3rd Floor, H No 2472 Ward No 57, K H No 132 Pc No 11 Cts No 287, Plot No C And D, Armors Township, Sheet No 884 68, Na, Sugat Nagar Nari Road, Dr Ambedkar Marg S. o., Maharashtra, 440017 East: Retainable Plot No B West: Plot No 37, 38 & 39 (Old 50, 51 & 52) North: Kh No 490 / Kh No 130 / 1. South: 09mlrs. Wide Road	Possession -	Rs.2267443.51/- as on 07-07-2018	RS. 13,10,000/-	RS. 1,31,000/-

Inspection Date & Time: 21-10-2022 & 22-10-2022 at 10,00 AM to 05,00 PM Auction Date: 01-11-2022 10.00 AM to 03.00 PM & Last date for Submission of Bid: 31-10-2022 Place of Sale NAGPUR Branch: 1st Floor Pratrara , Besides Airtel, Opp Haldiram, Untkhana Road, Medical Square, Nagpu

Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above. <u>Terms & Conditions of public auction:-</u> 1 Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant guidelies under SARFAESIAct, 2002 & also the terms and condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders 2) reoperty will be sold on "As is where is "and a kis what is" "whatever there is" and "no recourse" condition, including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on is what is "whatever there is" and "no recourse" condition, including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable at Mumbai favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price. 4) Along with offer documents, the intending bidien a copy of the PAN card issued by the Income Tax department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc. 5) In no eventuality the property would be sold below the reserve price. 6) The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs. 10000/- in addition to Reserve Price fixed. 7) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/ourchases rshall have to pay 25% of the final bid auction (after adultation 10% of the E.M.D., already any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser shall have to pay 25% of the final bid assistant (after adjusting 10% of the E.M.D. already paid) within next working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest money deposit will be forfeited. 9) The balance 75% of the Sale price shall have to be paid within 15 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized officer. 10) The Authorized officer reserves his right to vary any of the terms and condition of this notice for sale, without prior notice, at his discretion 11) In case, all the dues together with all cost, charges and expenses incurred by the Secured Creditor are tendered by the above name borrower / co-borrower till one working day prior to the date of Auction then the property will not be sold and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd.

The borrower/guarantor/mortgage of are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement) Rules of SARFAESIACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within above mentioned days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. Borrower/s are also requested to remove their uncharged belongings from the property within 15 days' time else it will be removed from property on their risk and cost. Place: Nagpur, Date: 17-October-2022

Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited



Pune, Live Birds Small/

9145161940, Mahibub

Mulla (Supplier)

9527371112

Big, Bulk Booking/

Date & Time of

Association Rate On 17.10.2022 For Live Big Birds Rs 132 Live small Birds Rs145 Al_Tagdeer Broiler(Siraj Shaikh 9822931357,7720080489.

gate big birds price at Pune Rs.103 per kg. Contact (9522) 22872417. Pune (9520) 24269414

0090301978-1

Traders Rate live big birds -Rs195 Contact-

0090303834-1

Momin Traders- Pune Bulk booking & Suppliers for Pune. Mumbai. Ajaj Momin 9855821863, Patel 8390737397.

NECC suggested farm gate price for 100eggs on 17.10.2022 in Pur without tray is Rs.463/ (Rs. Four Hundred and Sixty Three Only) and Phone:NECC: 24270724. 9130089779, 24455130

0090301981-3

Required Immediate Naaz Poultry-Kondhwa

POULTRY

Pimpri Chinchwad

0090305805-2

Pune District Broilar birds-Rs148 live gawran

Live Birds Small / Big 7276444431/32, Fahad-

Suppliers for Pune, Ayub Shaikh (Marketing) 7887743786, Nikhil Chauhan (Booking)

Vencobb today's ex-farm

SITUATION VACANT

Urgently Required Teachers (Female) For Middle School and High School SectionBCS, B.A., M.A, B.Sc./M.Sc.B.Ed. CompulsoryPreferably Experienced in teaching ICSE CurriculumNote: Apply before 21Oct2022. pdschool02@gmail.com WhtsApp: 9175900756

> MULTIPLE VACANCIES

joiners@Abacus Electronics Pvt Ltd 1.Embedded Engineer Exp. - 2-3Years Skills -

ARM based projects, Embedded C, PCB &

protocols), 2.Jr

Hardware Design, IOT,(SPI, CAN, I2C, UART

Accountant Skills: Sales

Purchase invoices, MS

3.Testing Engg. Skills:

component soldering

debugging, fault finding,

info@abacuselectronics

OTHERS

Relationship Managers

Accounts - (2) for Thane and Pune office Contact

(4), Tele - Callers (4),

8108506245 Females

0090312879-1

OFFICE, Tally, GST,E-

way.TDS, Taxation

basic electronics.

MS office Email:

in WhatsApp:

9284025858

looking for:

Operations and

0090305667-1

Pune Broilers Traders' Association Rate On 17.10.2022 For Live Big Tandoori Birds Rs145Momin Poultry (Asif Momin) 26336349/ 7798626754.

0090306815-1

RECRUITMENT Pvt. Ltd. Financial

ACADEMIC

50,000 p.m. 0070808457-2 OTHER CLASSIFIEDS L Shobhana, spouse of No 256627F EX Cpl Late Gangaram Dala

0090312818-1

vide Affidavit No

0040636487-1

Sonawane, residing at I Dudh Nath Singh declare that in my son's Arun Kumar Singh Passport Karvenagar Pune-411052 have changed my name from Shobhana To Shobhana Singh, So, Dudh Nath Gangadhar Sonawane Singh And Dina Nath Singh both names are 63810/2022 dt mine as per aff No P377 12/10/2022 in front of dated 15/10/2022 Notary Pune

0090312876-2

I Bharathi M W/O 15691904P HAV changed my date of birth 20/12/1987 to 20/12/1989 as per aff No 2252141941268500676225 dated 14/10/22.

I Amandeep Dabas have changed my child's name Vedika to Vedika Dabas as per aff No P378 dated 15/10/22.

I Amandeep Dabas have changed my child's Keenisha Dabas as per aff No P379 dated 15/10/22.

My new name is Rita Bhargay Bharad, Old name Ritaben Bhargay Bharad changed vide Affidavit number 417/2022 dated 15/10/2022.

My old name Javed Khan Usman Khan Inamdar Changed to new name Javedkhan Usman Inamdar Affidavit No 534/2022 Dated 14/10/2022.

0090312878-7

My old name is Mandakini Kulkarni Changed to new name as Suchitra Sudhir Joshi vide Affidavit No 531/2022 Dated 14/10/2022

My old name is Pallavi

Kamble Changed to new name as Pallavi Prakash Kamble vide Affidavit No 530/2022 Dated 14/10/2022

I have changed my name Utpala Sudhakar Lele to Manasi Makarand Vyas as per aff No P-375/22 dated 12/10/2022.

0090312876-1

Whilst case is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express 97 Limited cernot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with comparise, associations or individuals transactions with companies, sessociations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or ortening into any agreements with advertisers or otherwise sotton on a othertisement in

NAGPUR

"IMPORTANT"

oting on an advertisement in

CHANGE OF NAME

I, Asok Das Sarma S/o Apurba Da I, Asok Das Sarma S/o Apurba Das Sarma R/O Flat No.203 Nanik': Ashtavinayak Ashirwad Apartmen behind TATA safeway Motors Mankapur, Nagpur, Maharashtra 440030 have changed my name fron

Asok Das Sarma to Ashok Das

Sharma for all purposes via Affidav Number 43827 dated 14/10/202

before Notary by 14/10/2022and shall hereafter be known as **Asho**

Also, hereby solemnly affirm and declare that both the names above indicated i.e Asok Das Sarma 8

Ashok Das Sharma referring mysel as a same and one identical person not to different person whatsoever.

Das Sharma.

CIN. L27100MH1961PLC011936 पोस्टल मतपत्रिका सूचना आणि ई-मतदान माहिती

या नोटीसद्वारे सर्व सभासदांना सुचित करण्यात येते की, की बजाज स्टील इंडस्टीज लिमिटेड (कंपनी), कंपनी कायदा २०१३, अधिनियमाच्या कलम १०८, ११० आणि इतर लागृ कंपनी कायद्याच्या तरतर्दीनसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सुधारित केल्याप्रमाणे (नियमन) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता नियमानुसार) विनियम, २०१५ चे नियमन ४४, संशोधन केल्याप्रमाणे, कंपनीच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत पदावः राहण्यासाठी कंपनीचे गैर–कार्यकारी संचालक म्हणून श्री. विनोद कुमार बजाज (DIN ००५१९५४१) यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष ठरावाद्वारे त्याच्या भागधारकांची मंजुरी घेत आहे. कंपनीच्या संचालंक मंडळाने ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी परिपत्रक ठरावाद्वारे त्यांची अतिरिक्त गैर–कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे .

ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीवर / लाभांश धारकांच्या यादीमध्ये शक्रवा १४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत असून त्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. फक्त अशाच सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस इलेक्ट्रॉनिक स्वरस्मात पाठविण्यात आली आहे. एमसीएच्या परिपत्रकांनुसार, या सूचनेची (नोटीसची) हार्ड कॉपी (छापील स्वरुपातील प्रत), पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड व्यवसाय लिफाफे सदस्यांना पाठवण्याची आवश्यकता नाही.

ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. मेसर्स सिद्धार्थ सिपानी आणि असोसिएट्स, कंपनी सक्रे टरी, नागपर, यांची पोस्टल मतपत्रिका ई-मतदान प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी स्क्रुटिनाझर (छाननीकर्ता) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२, सकाळी ९.०० वाजता (IST) मंगळवार, १५ नोव्हें बर २०२२, संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत ई-मतदान प्रक्रियेद्वारे सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची विनंती करण्यात आली आहे. (IST), यात अयशस्वी झाल्यास (मतदान न करणाऱ्यास) भागधारकाकडन कोणतेही मत प्राप्त झाले नाही असे गहीत धरण्यात येईल शक्रवार, १४ ऑक्टोबर २०२२ समाप्ती तिथी, (कट–ऑफ दिनांक) रोजी कंपनीच्या पेड–अप डक्रिटी शेअर कॅपिटलमध्ये सदस्यांचे मतदान हक्क त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील.

ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभाथी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवली गेली आहेत केवळ तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगदारे त्यांचे मत देण्यास पात्र ठरणार आहेत. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी.

ई-मतदान बंद झाल्यापासन (संपेपर्यत) दोन कामकाजाच्या दिवसांत निकाल घोषित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवण्या सोबतच कंपनीच्य www.bajajngp.com या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जातील. पोस्टल बॅलेटची सूचना कंपनीच्या www.bajajngp.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर आणि रिमोट ई-व्होटिंग एजन्सी म्हणजेच सेंटल डिपॉझिटरी सर्व्हि सेस (इंडिया) लिमिटेडवर (CDSL) www.evotingindia.com देखील अपलोड केली आहे. याची सदस्यांनी नोंद घ्यावी. सभासदांना काही प्रश्न असल्यास, सदस्य श्री. नितीन कुंदर/श्री. राकेश दळवी यांच्याशी खाली दिलेल्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. (०२२-२३०५८७३८/०२२-२३०५८४२/४३) किंवा user id आणि पासवर्ड मिळवण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करा. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया पोरूटल बॅलेटच्या नोटीसमध्ये दिली आहे

बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

मंडळाच्या आदेशानुसा

स्थान : नागपुर दिनांक : १५/१०/२०२२ बजाज स्टील इंडस्टीज लिमिटेड साठी रचित जैन (कंपनी सचिव)

बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेंड

उद्योजकांकडून नवीन खाण धोरणाची अपेक्षा

मिनकॉन परिषदेचा समारोप लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपुर: विदर्भातील खाण आणि खनिज उद्योग क्षेत्राचे एक पाऊल पुढे पडावे यासाठी आयोजित मिनकॉन परिषदेचा आज समारोप झाला. तीन दिवस झालेल्या चर्चेत येथील उद्योजकांनी नवीन खाण धोरण आणण्याचे आणि स्थानिक उद्योजकांना सवलती देण्यावर भर दिला होता. सर्व मुद्यांवर राज्य आणि केंद्र सरकार कोणती भमिका घेते याकडे सर्वांचे लागले आहे.

रविवारच्या समारोपीय सत्रात 'एमएसएई'चे संचालक पीएम पार्लेवार यांनी स्थानिक उद्योजकांना स्पर्धात्मक बनण्याचे आवाहन केले. मॉईल, डब्ल्यूसीएल साठी लागणाऱ्या

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : वाद प्रतिवाद व आरोप

प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या नागपुर

महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या

निवडणकीत रविवारी शांततेत मतदान

पूर्ण झाले. दरम्यान या निवडणुकीत

७५.९० टक्के मतदान झाले.

मतदानापासुन दुर राहिलेल्या २४ टक्के

मतदारांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा

समावेश होता हे विशेष. सोमवारी

सायंकाळपर्यंत निवडणुकीच्यानंतर

आज मतमोजणी; ८५३ मतदारांची पाठ

मिनकॉनमुळे या अडचणी दूर होतील

खाणींचे नूतनीकरणासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच २०१९ च्या मिनकॉनमध्ये सादर केलेले खाण धीरण स्वीकारण्यात आले नाही. ते २६ जानेवारी २०२३ ला येण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून ऑयर्न ओर बाहेर राज्यात जात आहे. गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्यात उद्योग लावण्याचा दबाव सरकारवर वाढणार आहे. एप्रिल २०२३ पर्यंत त्यासंदर्भात घोषणा करण्याचे सुतोवाच उपमख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 'एमएसएमई'मार्फत उद्योजकांना कोळसा सवलतीच्या दरात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा दावा 'वेद'चे अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी केला.

वस्त नागपुरातुन घेतल्या जात नाही. त्या बहतांशी दिल्ली, दक्षिण भारत किंवा मुंबई येथून आणल्या जातात. कारण, दर स्पर्धात्मक देण्यात स्थानिक उद्योजक मागे पडत आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योजकांचे उत्पादन विकले जात नाही. ते स्पर्धेत टिकत नाही. अशावेळी किमान ट्रायल ऑर्डर घ्यावी, यासाठी कुठलिही स्पर्धा नाही,

महापालिका कर्मचारी संघटना निवडणूकीत ७५ टक्के मतदान

बँकेवर कोणत्या पॅनलचा ताबा असेल

सुमारे ३०० कोटींची वार्षिक

उलाढाल असलेल्या बँकेची निवडणुक

करोनामळे झाली नव्हती. त्यातच

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहकारी

संस्थांच्या निवडणुका पृढे ढकलण्यात

आल्या होता. यंदाच्या निवडणुकीत तीन

पॅनेल आहे. बँकेवर सुमारे १८

वर्षांपासून लोकक्रांती पॅनेलचे वर्चस्व

आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणकीत

शिक्षक कर्मचारी आघाडी आणि

हे स्पष्ट होईल.

असेही त्यांनी सूचवले. याप्रसंगी डब्ल्यूसीएलचे पीव्ही बाबू, मॉईलचे सहमहाव्यस्थापक (मटेरियल) संजय चौधरी, कोसियाचे अध्यक्ष जल्फेश शहा उपस्थित होते. जल्फेश शहा यांनी माल खरेदी प्रक्रियेवर पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन केले. त्यामुळे अलिकडे बदलेल्या खरेदी प्रक्रियेत सहभागासाठी लागणाऱ्या बाबी विशद

परिवर्तन पॅनेलने तगडे आव्हान दिले

असल्याने मोठे धक्क बसण्याची

शक्यता वर्तवली जात आहे. मात्र. हे

धक्के सध्याच्या सत्ताधाऱ्यांना बसणार

की आव्हान देणाऱ्यांना हे उद्या होणाऱ्या

मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. एकण

३,५४० मतदारांपैकी २,६८७

मतदारांनी मतदान केले. ८५३

मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

रेशीमबाग येथील महात्मा फुले

सभागृहात उद्या सोमवारी सकाळी ८

वाजेपासून मतमोजणीला सुरुवात

होणार आहे त्यामळे तीनही पॅनलच्या

उमेदवार व समर्थकात उत्सकता आहे.

केल्या. तसेच त्यांनी 'जेम' या पोर्टलवर कोणाला देशात कठेही माल विकण्याची संधी असल्याचे सांगितले. विदर्भात वर्धा आणि भंडारा येथील लोखंड कारखान्यातून निघणारा 'स्लॅग' मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मॉईल आणि डब्ल्यूसीएलने हा

कोळशाच्या खाणीमध्ये भरण्यासाठी वापरावे, असे वेद उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वर यांनी सुचवले. सध्या तेथे वाळ टाकण्यात येत आहे. त्यावर मॉईलचे संजय चौधरी यांनी त्यासंदर्भात अभ्यास केला जाईल, असे सांगितले. समारोप कार्यक्रमाला केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहू शकले नाही.

कार्यालय-जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपुर भविकास बँक कॉम्प्लेक्स, गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर, गणेशपेठ, नागपूर

शासन आदेश दिनांक १५/०७/२०२२ अन्वये प्राप्त स्थगिती आदेशानंतर दिनांक ३०/०९/२०२२ अन्वये प्राप्त आदेशान्वये महाराष्ट्र सहकारी संस्था सिमतीची निवडणूक नियम २०१४ नियम १८ नुसार ब वर्गातील **निर्मल अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. नागपूर र.नं. ३१०** जि. नागपूर सहकारी बँकाचा प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम.

जाहीर प्रसिद्धीकरण

		प्रारूप मतदार यादींवर हरकती/	अंतीम मतदार यादी प्रसिद्ध
आक्षेप दाखल करणे	अंतीम यादी प्रसिद्धीची	आक्षेप वर निर्णय देणे	करणे
	तारीख		
दि. १७/१०/२०२२ ते	२७/१०/२०२२	03/88/2022	०९/११/२०२२
दि. २५/१०/२०२२	दुपारी ४.०० वाजता	दुपारी ४.०० वाजता	दुपारी ४.०० वाजता
वेळ सायंकाळी ११.०० ते			
सायं. ५.०० पर्यंत			

प्रारूप मतदार यादीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही सभासदास यादीतील नांव किंवा पत्ता, लिंग अथवा इतर तपशिल यांचे संबंधित कोणतीही अकृती किंवा चूक संबंधी लेखी हरकती किंवा आक्षेप कारण व पुराव्यासह तसेच दुरध्वनी क्रमांक नमुद करून दोन प्रतित या कार्यालयास उपरोक्त नमूद कालावधीत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करता येतील. तात्पुरत्या मतदार यादीवर दि. २५/१०/२०२२ नंतर कोणाचेही आक्षेप स्विकारण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. उपरोक्त नमद संस्थाचा प्रारूप मतदार यादीचा सविस्तर निवडणक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://scea.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच उपरोक्त कार्यक्रम या कार्यालयाच्या तसेच संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सबब सर्व सभासदांनी यांची नोंद घ्यावी.

दिनांक:- १७/१०/२०२२ ठिकाण :- नागपूर

(गौतम वालदे) जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपुर

स्वा/-



ICICI Prudential Life Insurance Company Limited

CIN: L66010MH2000PLC127837

Registered office: 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 (Reg. No. 105 dated 24.11.2000) Ph: 022-40391600, Fax: 022-24224484, Email: ir@iciciprulife.com, Website: www.iciciprulife.com

Consolidated Financial Result

						(₹ in lakhs)
C		Three months ended/at		Six month	Year ended/at	
Sr. No	Particulars	September 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
INO		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (gross)1	989,558	953,319	1,716,029	1,640,318	3,745,799
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,					
	Exceptional and / or Extraordinary items)	20,022	47,570	35,704	26,034	79,477
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	20,022	47,570	35,704	26,034	79,477
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	20,012	44,562	35,668	26,033	75,920
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] ²	NA	NA	NA	NA	NA
6	Paid up equity share capital	143,855	143,712	143,855	143,712	143,731
7	Reserves (excluding revaluation reserve)	787,912	704,913	787,912	704,913	755,503
8	Earnings per share (face value of ₹ 10/- each)					
	(a) Basic (not annualised for three/six months) (in ₹)	1.39	3.10	2.48	1.81	5.28
	(b) Diluted (not annualised for three/six months) (in ₹)	1.39	3.09	2.47	1.80	5.26

	ey	numbers of Standalone Addited Fil	idincial Results of the	(₹ in lakhs)			
S	ا		Three months ended/at		Six month	Year ended/at	
		Particulars	September 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
	10		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
	1	Premium Income (gross) ¹	989,558	953,319	1,716,029	1,640,318	3,745,799
	2	Profit before tax	19,948	47,467	35,517	25,884	79,055
	3	Profit after tax	19,948	44,457	35,517	25,884	75,413
	4	Total Comprehensive income ²	NA	NA	NA	NA	NA

Additional details based on consolidated financial results as per Regulation 52(4) of SFRI (LODR) 2015

¹ Premium income is gross of reinsurance and net of goods & service tax.

²The new Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to Insurance companies in India

	Additional details based on consolidated infancial results as per	regulation 32(4) or	(₹ in lakns)	
Sr.		Three mont	Year ended/at	
No	Particulars	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
140		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	989,558	953,319	3,745,799
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20,022	47,570	79,477
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20,022	47,570	79,477
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20,012	44,562	75,920
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period			
	(after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA
6	Paid up Equity Share Capital	143,855	143,712	143,731
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	787,912	704,913	755,503
8	Securities Premium Account	352,899	347,549	348,251
9	Net worth (Note 5)	962,595	874,642	915,798
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	120,000	120,000	120,000
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio (Note 1)	0.12	0.14	0.13
13	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			
	(a) Basic EPS before and after extraordinary items (net of tax expense) for the period			
	(not annualized for three months)	1.39	3.10	5.28
	(b) Diluted EPS before and after extraordinary items (net of tax expense) for the period			
	(not annualized for three months)	1.39	3.09	5.26
14	Capital Redemption Reserve (Note 4)	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve (Note 4)	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (not annualized for three months) (Note 2)	11.64	24.73	11.48
17	Interest Service Coverage Ratio (not annualized for three months) (Note 3)	11.64	24.73	11.48

Notes:

- 1. Debt-Equity Ratio is calculated as total borrowings divided by Equity. Equity is calculated as shareholder's funds excluding redeemable preference shares, if any. 2. DSCR is calculated as Profit before interest, depreciation and tax (Shareholders account) divided by interest expenses together with principal payments of long term debt
- 3. ISCR is calculated as Profit before interest, depreciation and tax (Shareholders account) divided by interest expenses of long term debt during the period.
- 4. Debenture redemption reserve is not required to be created as per Companies (Share Capital & Debenture) Amendment Rules, 2019 dated August 16, 2019
- 5. Net worth represents shareholder's funds excluding redeemable preference shares, if any
- 6. Disclosure for previous period comparatives are not available since the Company has raised non convertible debenture on November 6, 2020

Note:

Mumbai

a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52(4) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.cc www.bseindia.com) and the Company's website (www.iciciprulife.com).

b) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange (NSE) and The BSE Ltd (BSE) and can be accessed on the Company's website (www.iciciprulife.com).

For and on behalf of Board of Directors

N. S. Kannan Managing Director & CEO



Government of India DEPARTMENT OF ATOMIC ENERGY DIRECTORATE OF PURCHASE & STORES



ABRIDGED VERSION OF ADVERTISEMENT NO.1/DPS/2022 Online applications are invited for the following Group 'C' posts from eligible candidates for filling up th vacancies in DPS, Mumbai and other Regional Units of DPS all over India:

- 1							
	NAME OF THE POST	sc	ST	овс	UR	EWS	TOTAL
ı	JUNIOR PURCHASE ASSISTANT/						
ı	JUNIOR STOREKEEPER - GROUP	23	0	12	13	22	70
1	'C' NON GAZETTED						

(For complete details and to apply online please visit our website https://dpsdae.formflix.in OR www.dpsdae.gov.in. Online application only will be accepted). The link will be available from 20.10.2022 (00:00 hours) to 10.11.2022 (24:00 hours)

Administrative Officer - III

मुथुट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयःटीसी क्र.14/2074-7, मुथुट सेंटर, पुन्नेन ग्रेड, तिरुवनंतपुरम-695034. CIN क्र.-U65922KL2010PLC025624. कॉर्पीरेट कार्यालयः 12/प्.01, तेग्रवा मजला, परीनी क्रेसेन्सी, प्लॉट क्र. सी38 व सी 39, बांद्रा-कुला कॉम्प्लेक्स-जी ब्लॉक (पूर्व), मुंबई-40005 टेली क्र.: 022-62728517, प्राधिकृत अधिकारी ईमेल आयडी: authorised.officer@muthoot.com संपर्क व्यक्तीः संजय वैश्य - मोबाईल क्र. 7977255521, अमित शहाणे-मोबाईल क्र. -9764823779 आणि प्रीतम वाचमारे- 937321197

जाहीर सूचना- मालमत्तेचा लिलाव-नि-विक्री

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअले ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांची विक्र सिक्युग्रैटायक्षेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नीन्शअल ॲसेट्स अँड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मध्ये विहित करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करीत मे. मुथूट हार्जसंग फायनान्स कंपनी लि. (यापुढे ''कंपनी'' असा उक्केख करण्यात येईल) च्या प्राधिकृत अधिकारयांनी खाली नमू मालमत्तांचा (यापुढे ''अनामत मत्ता'' असा उक्षेख करण्यात येईल) ताबा घेतलेला असून खाली नमूद ग्राहकांना (यापुढे ''कर्जदार'' असा उक्षेख करण्यात येईल) देऊ केलेल्या गृह कर्ज सोयीसुविधांच्या संदर्भात अनामत म्हणून ठेवलेल्या आहेत आणि त्याशिवाय असे ठरविण्यात आले आहे की कर्जदार्यकडून घेणे असलेल्या खाली नमूद सुर्यक्षत कर्जाच्या अधिक संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यतच्या त्यावरील व्याज व खर्चांच्या वसुलीसाठी लोकांकडून मोहरखंद निविदा मागवून अनामत मत्तेची

তাহ	जशा आहे जथ आहे , ''जशा आहे ज काही आहे' , ''जथ ज काही आहे' आणि ''इतर काणताही उपाय नाही' तत्त्वावर विक्री करण्यात यावा.								
अ.	कर्जदार/सह-कर्जदार	तारण मालमत्तेचे वर्णन	ताब्याचा प्रकार	एकूण थकबाकी	आरक्षित किंमत	बयाणा रक्कम			
क्र .	/जामीनदाराचे नाव		व दिनांक	रक्कम (रु.)	(रु.) / बयाणा	(रु.)			
					रक्कम (रु.)				
1	19100073756	सदनिका क्र. ई34, तिसरा मजला, घ.क्र. 2472, वॉर्ड	प्रत्यक्ष ताबा	दि.	₹.	₹.			
	महेशकुमार गोपालदास	क्र. 57, ख.क्र. 132, पीसी क्र. 11, सीटीएस क्र.	26-08-2022	07-07-2018	13,10,000/-	1,31,000/-			
	उदासी	287, प्लॉट क्र. सी व डी, आर्मर्स टाऊनशिप, शीट क्र.		नुसार रु.					
	रोहित महेश उदासी	884 68, ना, सुगत नगर, नारी रोड, डॉ. आंबेडकर		2267443.51/-					
		मार्ग, एस.ओ. महाराष्ट्र 440017							
		पूर्वेस- उर्वरित प्लॉट क्र. बी, पश्चिमेस- प्लॉट क्र. 37,							
		38 व 39 (जुना 50, 51 व 52), उत्तरेस- ख.क्र.							
		490 / ख.क्र. 130/1, दक्षिणेस - 09 मी. रुंद रस्ता.							

लिलाव दिनांक - 01-11-2022 रोजी स. 10.00 ते दु. 03.00 वाजेपर्यंत आणि बोली सादर करण्याचा शेवटचा दिनांक: 31-10-2022 विक्रीचे स्थान नागपुर शाखाः पहिला मजला, प्रत्रारा, एअरटेल च्या शेजारी, हल्दीरामच्या शेजारी, उंटखाना रोड, मेडिकल चौक, नागपुर, महार इच्छुक बोलीदार वर नमूद दिनांक व वेळेत वर नमूद केल्यानुसार मालमत्तेची पाहणी करू शकतात. जाहीर लिलावाच्या अटी व शर्तीः ही पूर्णपणे वर नमूद अटी व शर्ती तसेच इच्छुक बोलीदार सादर करणार असलेल्या प्रस्ताव/निविदा दस्तावेजात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती ज्या अधीन यहून करण्यात येईल. 2) मालमत्तेची विक्री ही तीवरील बोज्यांसह ''जशी आहे जेथे आहे', ''जशी आहे, जे काही आहे', ''जेथे जे काही आहे'' व ''इतर कोणताही उपाय नाही'' तत्त्वावर करण्यात येईल. 3) वर नमूद दिनांक व वेळेत लिलावात काढण्यात आलेल्या मालमत्तंची पाहणी करता येईल. मालमत्तेची पाहणी किया निविद्य सारविकरणाच्या संदर्भात काही प्रश्न असत्यास कृपया वर नमूद संपर्क क्रामकावर संबंधित स्थानावर प्राधिकृत अधिकारी यांचेशी संपर्क साधावा किया निविद्य सारविकरणाच्या संदर्भात काही प्रश्न असत्यास कृपया वर नमूद संपर्क क्रामकावर संबंधित स्थानावर प्राधिकृत अधिकारी यांचेशी संपर्क साधावा इच्छुक बोलीदारांनी लिलावाच्या दिनांकापूर्वी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी प्राधिकृत अधिकारी यांना उद्देशून वर नमूद कार्यालयाच्या पत्यावर बयाणा रकमेदाखल 'मथट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड'' यांचे नावे काढलेल्या आणि मंबई येथे देय असलेल्या आरक्षित किमतीच्या 10% एवढया डिमांड डाफ्टसह एक मुखूर हाअसभ भावभास्त कपना icinमes याच नाव काळतल्या आणा मुबइ यथ दय असलल्या आवादा तकसताच्या 10% एवळूबा isमाs झामटसह एक मोहरखंद लिफाप्यात वरील मालमतेसाठी आपले प्रस्ताव पाठवाबेत. 4) इच्छुक बोलीदार्चनी प्रस्ताव दस्तावेजासोबत प्राप्ती कर विभागाने जाये केलेल्या पॅन काड्य प्रत आणि बोलीदाराचा पास्परोत, मतदाता ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक पत्वाना इ. सारखा ओळखीचा आणि निवासी पुरावा सादर करावा. 5) कुळत्यार्ड परिस्थितीत मालमत्तेची विक्री आरक्षित किमतीपेक्षा कमी रकमेस करण्यात येणार नाही. 6) लिलावात उपस्थित बोलीदारांना निश्चित आरक्षित किमतीव्यतिरिक्त आपल्य पायस्थाता मालमतत्त्वा विक्रा आयस्रत किमतापक्षा कमा स्क्रमस करण्यात पणार नाहा. 6.) । लालावात उपस्थत बालादायना नाम्रय आयस्त किमताव्यातारस्त आपत्या बोलािमध्ये रू. 10000/- व्या परित दुर्बी करता येईल. 7.) सदर मालमतत्त्र्या संदर्भाति तित विक्री प्रमाणप्रचाया नौरपीणी संबंधित सर्व धक्कावती व रेणी उदा. महापालिका कर, देखभाल / सोसायदीची शुल्के, वीज व पाणी कर किंवा मुद्रांक शुल्के, नौंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क किंवा इतर खर्च व शुल्के यांचा भरणा करण्याची जवाबदारी यशस्त्री बोलीदार/खरेदीदायस प्राधिकृत अधिकारयांनी प्रस्ताव स्वीकारण्याच्या दिकांकाण्याचा दिकांकाण्याच्या दिकांकाण्याच्या दिकांकाण्याच्या दिकांकाण्याचा तिकांचाच्या कात खरेदी करमेची देश रुक्तमेचा (त्यांच्या समायांजित करून) भरणा करावा लागेल, अन्यथा वयाणा एकम जप्त करण्यात येईल. 9) विक्री किमतीपैकी उर्वीस्त 75% रुक्तमेचा भूरणा प्राधिकृत अधिकार्यांनी यशस्त्री खरेदीदारास विक्रीची निश्चिती कळविष्याच्या दिरसापासून 15 दिवसाचे आत किया प्रधिकृत अधिकारयांनी केखी समती दिलेल्या वाढीव कालावधीत कवाब लागेल. 10) कोणतीर्ह पूर्व-सूचना न देता या विक्री सूचनेतील अटी व शतींमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतात. 11) वर नमूद कर्जदार/सह-कर्जदारांनी सर्व शुल्के, अधिभार आणि सरक्षित धनकोस आलेल्या खर्चासह सर्व थकबाकी रकमेचा लिलावाच्या दिनांकाच्या एक कार्यालयीन दिवस अगोदरपर्यं भरणा केत्यास मालमतेची विक्री करणात येणार नाही आणि संभाव्य बोलीदार्यकडून प्राप्त झालेल्या बोली में. मुथूट हार्डसँग फायनान्स कंपनी लिमिटेड योचीवरुद कोणत्याही दायित्य/दाव्याशिवाय त्यांना परत करण्यात येतील.

याद्वारे कर्जदार / जामीनदार / गहाणकार यांना सफेंसी अधिनियमातील सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स मधील नियम 8(6) व 9 अंतर्गत 15 दिवसांचे बाहार कजदार / जामानदार / गहाणकार बाना सफसा आधानयमाताल सबबुस्टा इटस्स्ट (एनफासमट) रुल्स मधाल ानयम 8.6.) व ५ अतगत 15 ादवसाच वैद्यानिक सूचना रेप्यात येते की त्यांनी सदर सूचनेच्या दिनांकागासून 30 दिवसांचे आत वर नमूद थकत्वार कर्मचा अध्यावत व्याज व ख्वांसह भरणा करावा अन्यथा वर नमूद अटी व शतींवर अनामत मत्तेची विक्री करण्यात येईल. कर्जदार्यना अशीही विनंती करण्यात येते की त्यांनी 15 दिवसांचे आत सदर मालमत्तेवरील आपल्या मालकीच्या भारग्रस्त नसलेल्या वस्तू काढून घ्याव्यात, अन्यथा त्या कर्जदाराच्या खर्चाने व त्याच्या जबाबदारीवर काढून टाकण्यात येतील. दिनांकः 17-ऑक्टोबर-2022 मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड करिता

पाहणीचा दिनांक व वेळ: 21-10-2022 व 22-10-2022 रोजी स. 10.00 ते सायं 05.00 वाजेपर्यंत



अलिबागमधील

8850642600.

पर्यटनाविषयी योग्य

मार्गदर्शन, प्रशस्त कैवल्य

फार्ममध्ये राहण्याची उत्तम

जेवणासह! एकदा राहून तर

पहा!! जोशी 9653231807,

0090310732-1

व्यवस्था व्हेज नॉनव्हेज

व्यवसायविषयक

व्यवसाय

CABIN available at Palkar's Polyclinic-

Dadar (West) to Doctor's for consulting on rent basis. 1) Slot available on the Gr. flr. from 8 a.m. to 9 p.m. hoursely basis. 2) Walking distance 15 minutes from Dadar (W) Railway station. 3) Fully Airconditioner and well-furnished. 4) Parking and Driver available (upon request). Contact:

जाहिरात छोटी. प्रतिसाद मोठा 9819072115/8450900549. संपर्क-२७०६९०४, 500£603 0070808025-1

महत्त्वपूर्ण निवेदन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचा मजकूर (अॅडव्हटांइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर काळजी घेतली जात असली तरी त्याच्या आशयाची (कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य हो नाही. तरी, आपल्या चृत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतीं जाहिरातदार कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तींकरोकर व्यवहार केल्यापुळ केणत्याह स्वरूपाचे नुकसान वा हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधित जाहिरातीतील आशयासाठी इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमिटेडला जबाबदार ठरविता येणार नाही. त्यामुळे वाचकांना आम् असा सल्ला देतो की, जाहिरातदारांना कोणतीही रक्कम प्रेषित करण्यापूर्वी अथवा त्यांच्याबरोह णत्याही स्वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अथवा एखाद्या जाहिरातीवर आधारि णतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी करण्याची खबरदारी घ्यावी.



HOTEL & RESORTS पाहिजेत

OTHERS

भारताची नं. १ स्टर खडइ !!! बेरोजगार तरुण/ तरुणी!!! घरबसल्या स्टर

जाहिराती पाठवा!!! वेतन

१८०००/-+ मोबाईल + स्टर खर्चा!!! मिस्डकॉल-7581000670.

0070808038-1



READY 1/2/3/4BHK Flats &Doctors Chambers at Khamla, Bajaj Nagar, Jaitala, Dabha Hajaripahad, Untkhana,

Sakkardara, Gandhi

8888820901/2,7666883935.

0080071217-2

October 15, 2022

DIN: 00066009

/₹ in lakho